

कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया - मराठी संमेलन २०१६

जे. कृष्णमूर्तीचे शिक्षण-विचार आणि आजचे जग

ऑक्टोबर १४-१७, २०१६

'जीवनाच्या एकात्म दर्शनाशिवाय आपल्या वैयक्तिक व सामुहिक समस्या जटील होतील आणि प्रश्नांचा गुंता वाढेल. शिक्षणाचे उद्दीष्ट नुसती विद्वान, तंत्रज्ञ किंवा लड्डू पगाराच्या नोकऱ्यांसाठी हिंडणारी सुखासीन माणसे निर्माण करणे हे नसून, एकात्म व्यक्तित्वाचे निर्भय स्त्रीपुरुष निर्माण करणे हे आहे; कारण अशा माणसांमध्येच चिरशांती नांदू शकेल.'

- जे. कृष्णमूर्ती

कृष्णमूर्ती अध्ययन केंद्र, सह्याद्री येथे ह्या वर्षी ऑक्टोबर १४-१७, २०१६ ह्या दरम्यान मराठी संमेलन आयोजित करण्यात येत आहे. ह्या संमेलनाचा चिंतन-विषय आहे - 'जे. कृष्णमूर्तीचे शिक्षण-विचार आणि आजचे जग'. कृष्णमूर्तीच्या भाषणांचे आणि संवादांचे व्हिडिओ कार्यक्रम, भाषणे, गटचर्चा, परिसंवाद ह्यांच्या मदतीने कृष्णमूर्तीच्या शिकवणुकीचे आकलन सखोल व्हावे हा ह्या संमेलनामागचा हेतू आहे.

ज्यांना कृष्णमूर्तीच्या शिकवणुकीमध्ये रस आहे आणि निरीक्षण व अध्ययनातून आत्मशोध घेण्याची तळमळ आहे अशा अभ्यासकांना परस्पर-विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी ह्या संमेलनामुळे मिळेल.

कृष्णमूर्तीची इंग्रजी पुस्तके आणि मराठीतील भाषांतरे, तसेच डिव्हीडीज ह्या संमेलनाच्या ठिकाणी उपलब्ध असतील.

शुक्रवार, १४ ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत सर्व शिबिरार्थींनी येथे येणे अपेक्षित आहे आणि १५ व १६ ऑक्टोबरला येथे होणार्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन, सोमवार, १७ ता.ला सकाळी संमेलनाचा समारोप झाल्यावर दुपारच्या जेवणानंतर सर्वजण परत जाऊ शकतात.

ह्या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रति व्यक्ती रु. २,५००/- शुल्क आकारले जाणार असून त्यामध्ये पुणे स्टेशनपासून नेण्या-आणण्याचा खर्चही अंतर्भूत आहे.

संमेलनात सहभागी होणार्या व्यक्तींची राहण्याची सोय सह्याद्री स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांमधून केली जाईल. संमेलनाची नोंदणी करण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर २०१६ आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

इच्छुक अभ्यासकांनी नोंदणी अर्ज (Registration form) भरून खालील पत्त्यावर पाठवावा: (नोंदणी अर्ज पोस्टाने मागवू शकता, तसेच www.kscskfi.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.)

कृष्णमूर्ती अध्ययन केंद्र, सह्याद्री
पोस्ट - तिवई हिल, तालुका - राजगुरुनगर(खेड), जिल्हा - पुणे
पिन - ४१०५१३

दूरध्वनी: (०२१३५) २८८४४०-३, २८८४४५-७, २८८७७२, २८८७७३

भ्रमणध्वनी: ७८८८९६४८४५, ७८८८९७६८४७

ईमेल: sc.workshops@sahyadrischool.org

संकेतस्थळ: www.kscskfi.com

कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया, मुंबई केंद्रावरसुद्धा संमेलनाबद्दल चौकशी करता येईल.

संमेलन-शुल्क (रु. २,५००/-) भरण्यासाठी पर्यायः

१. 'कृष्णमूर्ती स्टडी सेंटर - के एफ आय' (Krishnamurti Study Centre - KFI) च्या नावाने डिमांड ड्राफ्ट पाठविणे

२. थेट केंद्राच्या खात्यामध्ये रक्कम घालणे - ह्याबद्दलचा तपशील आपले नाव व पत्त्यासह लगेच ईमेल द्वारे कळविणे). संपर्कासाठी ईमेल: sc.workshops@sahyadrischool.org

बँकेचे नाव: (HDFC Bank) एच डी एफ सी बँक

शाखा: चाकण

खात्याचे नाव: (Krishnamurti Study Centre - KFI) कृष्णमूर्ती स्टडी सेंटर - के एफ आय

खाते क्र. : 07461110000038

IFSC Code: HDFC 0000746

सह्याद्रीला येण्यासाठी पुणे स्टेशनजवळून सकाळी सुमारे १० वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता बसची सोय करण्यात येईल. पुणे स्टेशनच्या मागील बाजूस 'ल मेरिडियन' हॉटेलजवळ बसेस थांबतील.

ज्यांना इतर वेळी वाहनाची सोय हवी असेल त्यांच्यासाठी खास सोय करणे शक्य आहे व त्यासाठी योग्य ते शुल्क आकारले जाईल.